

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ कर्मचारी शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या., अकोला या सूतगिरणीचे भाग खरेदी करण्यासाठी आदिवासी सभासदांना आदिवासी उपयोजनेतन अनुदान व बिनव्याजी कर्ज मंजर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : सप्तूगी-२००७/प्र.क्र. १८/का.३

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २६ ऑगस्ट, २००८

वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. आविम-१०९६/प्र.क्र. १४३/का.३,

दि. १४.१०.१९९८.

२) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र-सूतगी-११०६/७३५०/प्र.क्र. १४२/

टेक्स्प-१(अ) दिनांक ६ डिसेंबर, २००६.

३) सह निबंधक, सहकारी संस्था, आदिवासी विकास नाशिक यांत्रेक्रॉ-जाक-२ (१)/

कामकर्म/सूतगिरणी/अकोला/भाभांग/१५१३/०७ दि. २६-१०-२००७.

४) संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन नागपूर यांत्रे क्र. ६(१)/सूतगी/१४१९४/२००७

दिनांक १ नोवेंबर, २००७.

५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र. ४५/का.७,

दि. ८ ऑगस्ट, २००८.

प्रस्तावना :- महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ कर्मचारी शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या., अकोला या संस्थेची नोंदवणी दि. २२.५.१९९२ रोजी झाली असून या संस्थेचा आठव्या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. सूतगिरणीच्या २५२०० चात्यांचा रु.५०८०.०० लाख एवढया सुधारित प्रकल्प अहवालास सहकार विभागाने दि. ६.१२.२००६ अन्वये मान्यता दिलेली आहे.

१. आदिवासी शेतकरी आणि आदिवासी भूमीहीन शेत मजूरांना सहकारी क्षेत्रात सहभागी करून त्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर यांनी प्रस्तावनेतील अनुक्रमांक ४ च्या दि. १.११.२००७ पश्चात्य सादर केलेल्या प्रस्तावानुसार आदिवासी उपयोजना अंतर्गत उपयोजना क्षेत्राबाहेरील सहकारी संस्थांचे भाग खरेदीसाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज या योजनेतर्गत १५६७ आदिवासी लाभधारकांना या सुत गिरणीचे भाग खरेदीसाठी प्रत्येकी रु.२०००/- याप्रमाणे एकूण रु.३१,३४,०००/- एवढे अनुदान बाब क्र. २४८ व २६२ अन्वय पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीव्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील सदरहू महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ कर्मचारीं शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्यादा, अकोला या गिरणीचे भाग खरेदीसाठी आदिवासी सभासदांना बाब क्र. २४८ अन्वये ५० टक्के अनुदान रु. १५,६७,०००/- व बाब क्रमांक २६२ अन्वये ५० टक्के बिनव्याजी कर्ज सु. १५,६७,०००/- असे एकूण रु. ३१,३४,०००/- (अक्षरी रु. एकतीस लक्ष, चौतीस हजार फक्त) उपलब्ध करून देण्यासाठी पावसाळी अधिवेशन २००८ मध्ये तरतूद मंजूर करण्यात आली असून आता महाराष्ट्र (वित्तीय पुस्तक) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक -२५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग- चार दिनांक ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागणीव्वारे अर्थसंकल्पीय तरतुदीच्यां वितरणासाठी पारित झाला आहे.

२. प्रस्तावनेतील अनुक्र. ५ चा शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी- २००८/प्र.क्र.४५/ का.७, दिनांक ८ ऑगस्ट, २००८ अन्वये सहकारी संस्थाचे भाग खरेदीसाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज या योजनेतर्फत एकूण १५६७ आदिवासी लाभार्थकांना महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ कर्मचारी शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्यादा, अकोला या सुत गिरणीचे प्रत्येकी रु. २०००/- प्रमाणे भाग खरेदीसाठी ५० टक्के अनुदान रु. १०००/- प्रमाणे (१५६७ X रु.१०००/-) रु. १५,६७,०००/- व ५० टक्के बिनव्याजी कर्ज अनुदान रु. १०००/- प्रमाणे (१५६७ X रु.१०००/-) रु. १५,६७,०००/- असे एकूण रु. ३१,३४,०००/- एवढी तरतूद सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक यांच्याकडे अधिनस्त ठेवण्यात आलेली आहे. सदरहू तरतूद या सूतगिरणीस संगणक प्रणालीव्वारे सन २००८-०९ या आर्थिक वर्षात वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

३. सदर अनुदान व कर्ज हे शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. आविम-१०९६/प्र.क्र.१४३/का.३/ दि. १४.१०.१९९८ अन्वये विहित केलेल्या अटी व शर्तीमधील अट क्र. २ ही विशेष बाब म्हणून अट शिथिल करून प्रस्तावनेतील अनुक्र. ५ दिनांक ८ ऑगस्ट, २००८ अन्वये मंजूर केलेली तरतूद वितरित करण्यास शासन मंजूरी देत आहे. शासनाने भविष्यात आणखी काही अटी व शर्ती निश्चित केलेल्यास अशा अतिरिक्त अटी व शर्ती संस्थेस बंधनकारक राहतील. तसेच, सदरहू अट शिथिलची बाब ही या सूतगिरणी पुरतीच मर्यादित राहील.

४. सह निबंधक सहकारी संस्था (आ.वि.) नाशिक यांना घरं उल्लेख केलेल्या रु. ३१,३४,०००/- इतकी रक्कम संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी यांच्यामार्फत कोषागारातून काढण्यासाठी व संबंधित सूत गिरणीस अदा करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. सदरहू मंजूर केलेले शासकीय अनुदान व कर्ज संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर व संबंधित गिरणीच्या नांवे महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँका/ शाखेच्या संयुक्त खात्यात जमा करावी. संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर घानी सदरहू गिरणीचे आदिवासी सभासदांना भाग खरेदीसाठी लागूपरा खर्च लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार रक्कम गिरणीस वापरण्यास परवानगी द्यावी. व सदरहू खरेदी केलेले भाग संबंधित आदिवासी सभासदांच्या नावे झाल्याची खात्री करावी तसेच मंजूर केलेल्या रक्कमेच्या संदर्भात गिरणीच्या संचालक मंडळाने गिरणीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे व अनावश्यक खर्च टाळावा.

५. सदर सहकारी सूतगिरणीचे भाग खरेदीसाठी एकूण १५६७ आदिवासी सभासंदाना मंजूर करण्यात आलेले रु. १५,६७,०००/- एवढे अनुदान हे मागणी क्र. टी-५, २२२५- अनुमूलिक जाती, अनुमूलिक जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनातर्गत योजना-राज्य योजना अंतर्गत योजना-(०२)(२७) सहकारी संस्थांचे भाग खरेदी करण्यासाठी आदिवासीना सहाय्यक अनुदान- (२२२५-सी ६०२) ३३-अर्थ सहाय्य या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व झालेल्या खर्चाबाबतया अहवाल उपयोगीता प्रमाणप्रत्रासह सर्व संबंधिताना व शासनास सादर करावा.

६. तसेच एकूण १५६७ आदिवासी सभासदांना मंजूर करण्यात आलेले बिनव्याजी कर्जे रु. १५,६७,०००/- हे मागणी क्र. टी-८, ६२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याणासाठी कर्जे- पंचवार्षिक योजनातर्गत योजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनातर्गत योजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनातर्गत योजना- राज्य योजनातर्गत योजना- (०२) (०१) सहकारी संस्थांचे भाग खरेदी करण्यासाठी आग्रिवार्सीना बिनव्याजी कर्जे-(६२२५ ०१६२)-५५, कर्जे व आगांक रकमा या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व झालेल्या खर्चाबाबतया अहवाल उपयोगीता प्रमाणप्रत्रासह सर्व संबंधिताना व शासनास सादर करावा.

७. हा शासन निर्णय सहकार व वस्त्रोद्योग विभाग तसेच वित्त विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २५०/०८/व्यय १४ दिनांक ४-७-२००८ अन्वये मंजूर करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०८२६१५१६४३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सौ. ना. बागुल)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

सह निबंधक, सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भुळे, जि. भुळे. आकोला. जि. आकोला

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/ नागपूर.

सहकार व वस्त्रोद्योग विभाग (टेक्स्स-१) मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (व्यय-१४ व अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (कम्ह. व उ), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

bsn.-tsE: